

**Impact Factor Value : 6.561**

**I S S N- 2278-9308**

# **Sanshodhan Samiksha**

**Humanities,Social Sciences,Commerce, Education, and  
language& Law Monthly**  
**Peer Reviewed International Research Journal**  
**Special Issue**

**February - 2019**

**Chief Editor**  
**Prof.Virag S.Gawande**

**Editor**  
**Dr.Sanjay j. Kothari**  
**Social Sciences**

**Editor**  
**Dr. Dinesh W.Nichit**  
**Commerce**



**Published By**  
**Aadhar Publication – Amravati**  
**( M.S.) India 444604**

जागतिकीकरण आणि व्यामीण महिला सबलिकरण एक समाजशास्त्रीय अध्ययन

प्रा. डॉ. सुभाष किशनचव पवार

स्व. दत्तात्रेय पुसदकर कला महाविद्यालय, नांदगाव पेठ, जि. अमरावती

मो.नं. ८९९९०२९३०

#### प्रस्तावना:

समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करता 'जागतिकीकरण' ही एक सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत मानवी जीवनाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात परिवर्तन होत आहे. जागतिकीकरण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेसाठी जागतिक व्यापारावरील निर्वद्ध दुर करून देशाची अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेशी एकात्म करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत भांडवल, वस्तू, सेवा, तंत्रज्ञान व अम यांचा याचा जगभर मुक्त संचार होणे अभिप्रेत आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक करंगाद्वारे जगातील लोक समाज व राष्ट्रे यांच्यात आंतरसंबंध निर्माण करणारी व हे संबंध वाढवणारी प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय.

१९५७ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला सबलिकरण वर्ष म्हणून जगभूषित साजरे करण्यात आले. २००७ हे वर्ष महिला सबलिकरण वर्ष म्हणून महिला सक्षमिकरण राष्ट्रीय घोरण २००७ म्हणून घोषीत करण्यात आले. पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहवर यांनी मुवळ व्यापार घोरणांचा स्विकार केला. तेव्हापासुन भारतात जागतिकीकरणाला सुरुवात झाली.

#### संशोधन पद्धती :

सदरील लघु शोधनिवंधासाठी संशोधन पद्धतीतील द्वितीयक सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये विविध ग्रन्थ, मासिके, वर्तमान पत्रे व साप्ताहिक इत्यादी साहित्याचा वापर करून तथ्य संकलन करण्यात आले आहे. तथ्य संकलनाच्या आधारे निष्कर्ष स्पष्ट करण्यात आले आहे.

#### लघु शोधनिवंधाची उद्दिष्ट्ये

१. जागतिकीकरणामूळे स्वियांच्या दर्जात झालेल्या परिवर्तनाचा अभ्यास करणे.
२. जागतिकीकरण आणि व्यामीण महिला सक्षमिकरण यांचा सहसंबंध अभ्यासणे.
३. व्यामीण महिलावर जागतिकीकरणाचा पडलेला प्रभाव अभ्यासणे.

भारतात १९६७ मध्ये आर्थिक संकट उद्भवले होते. या आर्थिक संकटातून देशाला चाचविष्यासाठी जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडे कर्ज मागणी केली होती. या संस्थानी भारतीय सरकारवर काढी अटी लादल्या होत्या. त्या अटीनुसार भारत सरकारने नवीन आर्थिक धोरण स्विकारले

काम करावे लागते. त्यांना शासकीय संरक्षण मिळत नाही. तसेच यामीण महिलाकडे कौशल्या नसल्यामुळे त्या अल्प मोबल्यावरच काम करीत असतात.

परकीय भांडुवल व व्यापणवे उदात्तीकरण यांनी निर्माण केलेल्या धोक्यामुळे असंघटित श्रीजातील महिलांच्या रोजगार उपलब्धतेच्या संधीवर परिणाम होत आहे. शेती प्रक्रियेच्या उद्योगामध्ये स्त्रियांची संख्या खुप असते. आणि तेथे बहुराषिद्य कपन्यांना प्रवेश मिळल्यामुळे स्त्री कामगारावर परिणाम होतो. स्त्री कामगाराची संख्या जरी वाढली असली तरी रोजगाराच्या संधी असमाधानकारक आहेत. त्यांना असुरक्षिततेत व कमी वेतनावर काम करावे लागते. माध्यमाचा अतिरेकी परिणाम, त्यात जाहिरतीमधून उत्पादनाशी संबंध नसतांना स्त्री देण्याचे प्रदर्शन, उपभोउय वस्तू म्हणून सर्वस वापर, मालिका व वित्तपट यातून स्त्रीयांचा दुयम दर्जा द्याखविला जात आहे.

शिक्षणाकडे बघण्याचा यामीण समुदायाचा दृष्टिकोण बदलल्यामुळे यामीण मुलीचे शिक्षणातील प्रमाण वाढत घालले आहे. जागतिकीकरणामुळे यामीण समुदायातील जास्तीत जास्त कुटुबांना प्रसारमाध्यमे आणि संवाद माध्यमे यामुळे संपूर्ण जगाची ओळख होत आहे. त्यामुळे यामीण समुदायातील मुली आणि महिला स्वतःला जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत शोधत आहे. सारंशणे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत यामीण महिलांच्या सक्षमीकरणात वाढ होत आहे व महिलांचे जीवन सगृह्य झाले आहे असे दिसून येते.

जागतिकीकरणामुळे पारिचमात्यकरण, आधुनिकीकरणाचे प्रमाण वाढले आहे. यंगजवाद संस्कृती वाढीस लागली आहे. नैतिकतेचा -हास होतांना दिसून येत आहे. जागतिकीकरणामुळे यामीण भागातील अनेक लघु उद्योग वंद पडत आहे. जागतिकीकरणामुळे वेरोजगाराची संख्या वाढत आहे. जागतिकीकरणामुळे नवीन कंपन्या भारतात आल्या त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. नैसर्जिक साधन संपत्तीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. असंघटित श्रीजातील स्त्रियांच्या रोजगार संधीवर परिणाम होत आहे. जागतिकीकरणामुळे आर्थिक विषमता वाढीस लागली आहे.

#### संदर्भ सुधी:

१. डॉ. निलम ताटके, डायमंड समाजकार्यकोश, डायमंड पब्लिकेशन, पुणे.
२. प्रा. बी. आर. जोशी, डायमंड सामाजिक ज्ञानकोश, डायमंड पब्लिकेशन, पुणे
३. नरेश भार्णव, वैश्वीकरण समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य, सवत पब्लिकेशन, नव्यपूर.
४. हरिकृष्ण सवत, समाजशास्त्र विश्वकोश, सवत पब्लिकेशन गणपूर, नई दिल्ली.
५. फर्नांडिस, ब्लॉबलाईझेशन, बंगलोर.
६. समाजशास्त्र, महाराष्ट्र संघर्ष शिक्षण मंडळ, पुणे.
७. डॉ. उज्जला दैरगडे, सामुदायिक विकास व विस्तार शिक्षण, विद्या बुक्स पब्लिकेशन,
८. औरंगाबाद.
९. प्रा. ग. ज. लोटे, भारतीय सामाजिक संरचना आणि समस्या
१०. साधना साप्ताहिक, दैनिक लोकमत, दैनिक सकाळ
११. रोमी शर्मा, भारतीय महिलाए नई दिशाये,
१२. Women Empowerment in India- 2010